

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १८

**सभावृत्तांत**

दिनांक - २९/०१/२०१८

वेळ - दुपारी ३.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीची पाक्षिक सभा सोमवार दिनांक २९/०१/२०१८ रोजी दुपारी ३.०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली होती. सभेस खालील सन्मा.सदस्य उपस्थित होते.

१. मा.लक्ष्मणशेठ सोपान सस्ते - सभापती

२. मा.कांबळे अंबरनाथ चंद्रकांत

३. मा.गावडे राजेंद्र तानाजी

४. मा.फुगे भिमाबाई पोपट

या शिवाय मा.उल्हास जगताप - नगरसचिव, मा.जगताप - प्रशासन अधिकारी, मा.पानसरे - क्रीडा अधिकारी हे अधिकारी सभेस उपस्थित होते.

-----

उपस्थित सन्मा.सदस्यांच्या संमतीने खालील ऐनवेळचे विषय सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आले.

विषय क्र.१) व्यायामशाळा भाडेतत्वावर देणेबाबत - मा.अंबरनाथ कांबळे, मा.भिमाबाई फुगे यांचा प्रस्ताव.

विषय क्र.२) शहरातील सवोत्कृष्ट खेळाडू, प्रशिक्षक, संघटक व क्रीडा शिक्षक यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देणेबाबत - मा.भिमाबाई फुगे, मा.अंबरनाथ कांबळे यांचा प्रस्ताव.

-----

दिनांक १२/०१/२०१८ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्रमांक १७) सभावृत्तांत कायम करणेत आल्याचे मा.सभापती यांनी प्रकट केले.

-----

**सभा कामकाजामध्ये दाखल करून घेणेत आलेले विषय घेणेत आले.**

ठराव क्रमांक - ९२

विषय क्रमांक - ०१

दिनांक - २९/०१/२०१८

सुचक : मा.अंबरनाथ कांबळे

अनुमोदक : मा.भिमाबाई फुगे

संदर्भ : मा.अंबरनाथ कांबळे, मा.भिमाबाई फुगे यांचा प्रस्ताव -

कृष्णानगर पोलीस वसाहत या ठिकाणी असलेली व्यायामशाळा कृष्णानगर लाईन बॉईज मित्र मंडळास ११ महिने कराराने दरमहा र.रु.२,०००/- मनपाकडून घेऊन सेवाशुल्क तत्वावर

चालविण्यास देणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समिती सभेकडे शिफारस करणेत येत आहे. सभावृतांत कायम होणेची वाट न पाहता ठराव मा.स्थायी समिती सभेकडे पाठविणेत यावा.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

ठराव क्रमांक - ९३

विषय क्रमांक - ०२

दिनांक - २९/०१/२०१८

सुचक : मा. भिमाबाई फुगे

अनुमोदक : मा. अंबरनाथ कांबळे

संदर्भ : मा. भिमाबाई फुगे, मा.अंबरनाथ कांबळे यांचा प्रस्ताव -

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने केंद्र सरकार व राज्य सरकार ज्या प्रमाणे वर्षातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्रशिक्षक, संघटक व क्रीडा शिक्षक यांना पुरस्कार देतात त्याप्रमाणे पिंपरी चिंचवड शहरातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्रशिक्षक, संघटक व क्रीडा शिक्षक यांना पुरस्कार देणेत यावा. यामुळे शहरामध्ये क्रीडाक्षेत्रास प्रोत्साहन मिळेल व शहरामध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू घडण्यास चालना मिळेल. तरी पिंपरी चिंचवड शहरातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, प्रशिक्षक, संघटक व क्रीडा शिक्षक यांना पुरस्कार देणेस मान्यता देणेत येत आहे.

सदर ठराव सर्वानुमते मान्य झाला.

-----

यानंतर मा.सभापती यांनी सभा संपल्याचे जाहिर केले.

( लक्ष्मणशेठ सोपान सस्ते )

सभापती

मा.क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/४८/२०१८

दिनांक : २९/०१/२०१८



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी ४११ ०१८.

प्रत : सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी यांचेकड पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी रवाना.